




# "आयु संवाद" कोविड - १९ करीता आयुर्वेद

## “माझे आरोग्य माझी जवाबदारी ”

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान  
आयुष मंत्रालय , नवी दिल्ली अंतर्गत कार्यरत  
स्वायत्त संस्था





# एन.ए.बी.एच. मानकीकृत आयुर्वेदीय टर्शियरी केअर आरोग्यसेवा रुग्णालय व पदव्युत्तर शिक्षण व प्रशिक्षण संस्थान





# आयुर्वेद म्हणजे काय



आयुर्वेद हा शब्द  
"आयु"- म्हणजे दीर्घायुष्य व  
"वेद"- म्हणजे ज्ञान यापासून बनला आहे

आयुर्वेद  
आरोग्यसंपन्न व सुखी जीवनाची ज्ञान प्रणाली

रोग

आरोग्य

सुख



# आयुर्वेद



मूळ ROOTED

समाजात



सार्वजनिक आरोग्यात

सर्वाना आरोग्य व स्वास्थ्य प्रदान करण्याचे सामर्थ्य




# आयुर्वेदाचे प्रयोजन



आयुर्वेद

स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं,  
आतुरस्य विकार प्रशमनं।

स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य रक्षण व  
रुग्णांची चिकित्सा



संरक्षण

प्रोत्साहन

देखभाल

आरोग्याचे रक्षण

रोगांची चिकित्सा

आहार

निद्रा

ब्रह्मचर्य

व्यक्तिसापेक्ष सर्वकष दृष्टिकोण



# आयुर्वेदाचे सामर्थ्य / बलस्थान






संस्थान जगते  
Ministry of AYUSH



# आयुर्वेदाचे सामर्थ्य / बलस्थान

- आरोग्याची परिपूर्ण व्याख्या
- समाजाद्वारे स्वीकृत
- आरोग्याचे रक्षण व रोगांची चिकित्सा यावर भर
- आहार व जीवनशैलीचे महत्व
- आरोग्याबाबत सर्वकष दृष्टिकोन
- व्यक्तिसापेक्ष दृष्टिकोन
- सार्वभौम दृष्टिकोन
- सार्वजनिक आरोग्य व सुप्रजनन यावर भर
- नैसर्गिक पदार्थाचा वापर
- चिकित्सालयीन सामर्थ्याची अनेक क्षेत्रे
- उपचारचा वैशिष्ट्यपूर्ण दृष्टीकोन



प्रतिबंधात्मक  
प्रोत्साहनात्मक  
अनुमानात्मक  
सहभागात्मक  
रोगनिवारक



मन्त्रालय भारतीय आयुर्वेद और सूक्ष्मज्ञान

Ministry of AYUSH

# आयुर्वेद आरोग्यसंपन्न व सुखी जीवनाची ज्ञान प्रणाली



## अष्टांग आयुर्वेद - आठ चिकित्सालयीन शाखा

१. काय चिकित्सा

२. बालरोग चिकित्सा/ कौमारभृत्य

३. मानस रोग चिकित्सा/ भूतविद्या

४. शालाक्यतंत्र

५. शल्यतंत्र

६. विष चिकित्सा / अगद तंत्र

७. रसायन चिकित्सा

८. वाजीकरण चिकित्सा

हेतू

परिणाम

उपचार

सर्वकष  
चिकित्सा

१. शरीरशुद्धी
२. औषधी चिकित्सा
३. आहार
४. जीवनशैली
५. योग
६. ध्यानधारणा



# आयुर्वेदात साथीच्या रोगांचे / महामारीचे वर्णन



## जनपदोध्वंस रोग (चरक संहिता)

संपूर्ण समाज प्रभावित होतो



## औपसर्गिक रोग (सुश्रुत संहिता)

प्रसंगात गात्रसंस्पर्शात निःश्वासात सहभोजनात ।  
सहशास्यासनात चापि वस्त्रमाल्यानुलेपनात ..... ॥





# आयुर्वेदात अनुकृत व्याधी



विकारनामा अकुशलो न जिहरियात कदाचन ।  
न हि सर्वविकाराणाम नामतो अस्ति ध्रुवा स्थितीः ॥


- आचार्य चरक

डेंगू , चिकनगुन्या , झिका वायरस , सार्स , कोविड ई .  
हे नवीन शोध लागलेले वायरस जन्य रोग आहेत





# आरोग्यसेवा व्यव्यस्थापनेचे चतुर्विध घटक ( चिकित्सा चतुष्पाद )



“माझे आरोग्य माझी स्वतःची जवाबदारी आहे”



## कोविड -१९



कोरोना वायरसेस हा एक वायरसेस चा मोठा कुटुंब समूह असून त्यांच्यामुळे सर्दी पासून अधिक गंभीर स्वरूपाचे असे विविध रोग होतात. जागतिक आरोग्य संघटनेने कोविड - १९ ला जागतिक महामारी म्हणून घोषित केले आहे.

### उद्भवन कालावधी

- २-१४ दिवस ( लक्षणे उद्भवण्याचा सरासरी काळ ५-७ दिवस )
- अचानकपणे अल्प ते मध्यम स्वरूपाच्या सततच्या तापाची सुरुवात

### रुग्ण संवेद्य लक्षणे

- खोकळा, श्वास घेण्यास त्रास
- ताप, मांसपेशी दुखणे
- डोके दुखणे, घसा खवखवणे, वास न येणे, चव न समजणे
- जुलाब, पोट दुखणे व नाक वाहणे

### तपासणी दरम्यानची लक्षणे

- तीव्र श्वासगती, ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी होणे, अनेक अवयव निकामी होणे




## कोविड - १९ उपचाराचे सिद्धांत



वायरसला शरीर  
कोशिकांमध्ये  
प्रवेशित न होऊ  
देणे

कोशिकांमध्ये प्रवेशित  
झाल्यास त्याचे  
रेप्लिकेशन थांबवणे


आपल्या शरीरास  
होणारी  
हानी कमी करणे



आयुर्वेदीय  
प्रतिबंधात्मक  
उपाय



लाक्षणिक  
आयुर्वेदिक  
चिकित्सा



रसायनाद्वारे  
पुनः स्थापना



# PROPHYLATIC MEASURES



## Ayurvedic Immunity Promoting Measures

-  Take Chyavanprash 10gm (1tsf) in the morning. Diabetics should take sugar free Chyavanprash.
-  Drink herbal tea / decoction (Kadha) made from Tulsi (Basil), Dalchini (Cinnamon), Kalimirch (Black pepper), Shunthi (Dry Ginger) and Munakka (Raisin) - once or twice a day. Add jaggery (natural sugar) and / or fresh lemon juice to your taste, if needed.
-  Golden Milk- Half tea spoon Haldi (turmeric) powder in 150 ml hot milk - once or twice a day.



## General Measures

-  Drink warm water throughout the day.
-  Daily practice of Yogasana, Pranayama and meditation for at least 30 minutes as advised by Ministry of AYUSH
-  Spices like Haldi (Turmeric), Jeera (Cumin), Dhaniya (Coriander) and Lahsun (Garlic) are recommended in cooking.



## ENHANCE YOUR IMMUNITY WITH AYUSH KWATH

Formulation comprises of 4 medicinal herbs



Tulsi Leaves  
4 parts

Dalchini  
2 parts

Sonthi  
2 parts

Kalimirch  
1 parts

### Everything is Fit PREPARATION

-  Take all the ingredients in dry form & make coarse powder.
-  Make sachets or tea bags of 3 gms or 500 mg tablet of aqueous extract of the powder.
-  Consume tea by dissolving in 60 ml of boiled water, once or twice daily.
-  Add Jaggery/Raisins/Lemon Juice for taste.





# कोविड-१९ दरम्यान मानसिक स्वास्थ्यासाठी योगाभ्यास



- सूक्ष्म व्यायाम (पूर्वतयारी) सर्व सांध्यांसाठी शिथिलकरणात्मक व्यायाम
- बैठी आसने
- उत्तान शयन स्थितीतील योगासने
- पोटावर झोपलेल्याय स्थितीतील योगासने
- विश्रांतीच्या स्थिती - शवासन , मकरासन
- प्राणायाम - दीर्घ श्वसन
- ध्यान : १० मिनिटे



# कोविड -१९ दरम्यान स्वसुरक्षेसाठी आयुर्वेदीय रोग प्रतिकार शक्ती वर्धक उपाय.



नस्य

आयुष क्वाथ



सुवर्ण दुग्ध



गंडूष/ गुळण्या



वाफ घेणे



योग



## सामान्य उपाय

### गरम पाणी प्यावे



श्वसन संरथेच्या रोगांत थंड पाण्यापेक्षा गरम पाणी पिणे  
हितकारक आहे

REFERENCE - Saketkhoo K, Januszkiewicz A, Sackner MA. Effects of drinking hot water, cold water, and chicken soup on nasal mucus velocity and nasal airflow resistance. Chest. 1978 Oct;74(4):408-10. doi: 10.1378/chest.74.4.408. PMID: 359266.



## मसाले



अन्न शिंजवताना हळद, जीरे , धणे व लसूण यासारखे मसाले  
वापरावेत



स्वयंपाकघर हि प्राथमिक औषधी निर्माण शाळा आहे, मसाले हे सर्वोत्तम औषधे आहेत, ते दैनंदिन स्वयंपाकात योग्य दर्जाचे व योग्य प्रमाणात वापरल्यास रोग प्रतिबंधासाठी औषधांप्रमाणे कार्य करतात.



## च्यवनप्राश



कोशिका स्तरावर डेंड्रायटीक कोशिका, मैक्रोफाजेस , नॅचरल किलर सेल्स इ . रोगप्रतिकार शक्तीशी निगडित कोशिकांना संप्रेरित करण्याचे महत्वाचे कार्याचे माध्यमाने , च्यवनप्राशाचा रोगप्रतिबंधक गुणधर्म सिद्ध झाला आहे.



आवळा हा नित्य सेवन केल्यास तो रोगप्रतिकारशक्ती वाढीस खूप फायदेशीर आहे व तो सर्दी खोकला प्रतिबंधास पण मदत करतो

REFERENCE - Madaan A, Kanjilal S, Gupta A, Sastry JL, Verma R, Singh AT, Jaggi M. Evaluation of immunostimulatory activity of Chyawanprash using in vitro assays. Indian J Exp Biol. 2015 Mar;53(3):158-63. PMID: 25872246.



# आयुष क्वाथ



तुलसी ( औसिमम सेन्क्टम्))



मनुका (वायटीस वायनिफेरा)



दालचिनी  
(सिन्नामोमम वेरम)



काढ़ी मिरी  
(पायपर नायग्रम)



शुंठी  
(झिनझिबेर ऑफिसिनेल)





## आयुष क्वाथ



तुलसी ( ऑसिमम सेन्क्टम ), मनुका (वायटीस वायनिफेरा ), दालचिनी ( सिन्नामोमम वेरम ) काळी मिरी ( पायपर नायग्रम), शुंठी ( झिनझिबेर ऑफिसिनेल) हे आयुष क्वाथाचे (चहा) घटक आहेत , या काढ्याचे नित्य सेवन हे सर्दी, खोकला व ताप यात फायदेशीर आहे .

- ❖ चवीप्रमाणे लिंबू किंवा गूळ मिसाळता येतो
- ❖ आयुष काढा दिवसातून १-२ वेळा प्यावा .
- ❖ ज्या व्यक्तींना अमलिप्त / एसिडिटी विकाराचा त्रास आहे , त्यांनी आयुष क्वाथाचे सेवन करण्यापूर्वी वैद्याचा सल्ला घ्यावा.

३ ग्रॅम / १ छोटा चमचा आयुष काढा चूर्ण हे १५० मिली पाण्यात मिसळावे.

- ❖ त्याला उकळू घ्यावे, तदनंतर गॅस बंद करावा.
- ❖ ते भांडे झाकणीने झाकावे व २-३ मिनिटे ठेवावे.
- ❖ काढा गाळावा व कोमट असताना प्यावा .





## सुवर्ण दुग्ध / हळदीयुक्त दूध



१५० मिली ग्राम दुधात अर्धा चमचा हळद मिसळून  
दिवसातन एकदा किंवा दोनदा सेवन करावे



+



=



हळद हि रोगप्रतिकारशक्ती वाढीसाठी व  
रोग प्रतिबंधासाठी अतिशय उपयुक्त आहे.



# NASYA



नस्य - प्रतिदिन सकाळ सायंकाळ दोन्ही नाकपुऱ्यांमध्ये तीळ तैल/ खोबरेल तेल किंवा तूप याचे २ थेम्ब लावावे (प्रतिमर्श नस्य)



याचा प्रतिदिन प्रयोग,  
विशेषतया घरातून  
निघण्यापूर्वी व  
झोपण्यापूर्वी करावा

बोटावर अणू तेलाचे  
१-२ थेम्ब घ्यावेत व ते  
दोन्ही नाकपुऱ्यांमध्ये  
टाकावेत

अणू तेल हे नाकपुऱ्यांमध्ये  
आगन्तु पदार्थ व सूक्ष्म जंतू  
यांचेकरिता भौतिक व  
नैसर्गिक अडथळ्याचे काम  
करते.

नियमित वापर केल्यास ते वायरसच्या प्रवेशाविरुद्ध व पुनर्जननाविरुद्ध<sup>1</sup>  
बायोमास्क प्रमाणे प्रतिबंधक स्तर म्हणून कार्य करू शकते



# वाफ घेणे



## वाफ घेणे

ताजी पुदिन्याची पाने किंवा ओवा हे पाण्यासोबत दिवसातून एकदा वापरावे. याचा प्रयोग विशेषतया कोरडा खोकला / घसा खवखवणे यात करावा.



# संशमनी वाटी



## तापा करीता



- ❖ दोन गोळ्या  
दिवसातून दोन  
वेळा ( सकाळ व  
संध्याकाळ ) कोमट  
पाण्यासोबत




□ यातील प्रमुख घटक आहे  
गुड्हची/गुळवेल (टिनोर्स्पोरा  
कॉर्डिफॉलिया ) व याचा  
नित्य वापर हा  
रोगप्रतिकारशक्ती वाढीसाठी  
हितकर आहे व संक्रामक  
रोगांच्या उद्भवनास प्रतिबंध  
करतो.



# आहार



षड्द्रसांनी  
युक्त  
परिपूर्ण  
आहार





# कोविड - १९ उपचारातील आहार नियम

- जेवणाचे १५-२० मिनिटांपूर्वी भूक वाढीसाठी चिमूट भर सैंधव मिठासह आल्याचा तुकडा घेणावा .
- हलका सुपाच्य आहार घ्यावा जसे :
- मूग डाळीचे किंवा तूर डाळीचे कढण /सूप
- भाज्यांचे सूप , मांसाचे सूप.
- तांदूळ व मूग डाळीची खिचडी.
- गाईच्या तुपासोबत फुलका.
- दुधी भोपळा, दोडके, भिंडी, चक्की /लाल भोपळ्याचा प्रकार
- जिरे, काळी मिरी, लसूण, धणे , आले, ओवा यांसारखे मसाले वापरावेत.
- भूक वाढल्यावर नेहमीप्रमाणे व भुकेनुसार प्रमाणात भोजन सेवन करावे



# कोविड - १९ उपचारातील जीवनशैलीतील बदल


१. सकाळी लवकर , साधारण ५ ते ५:३० वाजता उठावे .
२. उषःपान - तांब्याच्या भांड्यात साठवलेले १०० मिली ते ६४० मिली गरम पाणी प्यावे.
३. मल मूत्र विसर्जन करावे.
४. मुख व तोंड धुवावे.
५. कषाय /तुरट रसाच्या दन्त मंजन पेस्ट/पावडरने दात घासावेत, जीभ साफ करावी.
६. हळद व मीठ मिसळलेल्या गरम पाण्याने वारंवार गुळण्या कराव्या.
७. गरम पाण्याने मुख धुवावे.
८. प्रत्येक नाकपुडीत २ थेम्ब अणू तेल टाकावे.
९. प्रायः आठवड्यातून एकदा संपूर्ण अंगाला व प्रतिदिन कमीतकमी डोके, कान , पाय व पायाच्या तळव्यांना तेलाने मालिश करावी.
१०. हलका शारीरिक व्यायाम करावा .



# दीर्घायु - एक जीवन पद्धती “ माझे आरोग्य माझी जवाबदारी ”

$$\angle * 3 = 24$$

- ◆ भोजन, पोषण
- ◆ व्यायाम
- ◆ अभ्यंग/मालिश
- ◆ योग, ध्यान
- ◆ कामकाज व जीवनाचा सम
- ◆ मनाची प्रसन्नता
- ◆ पर्याप्त विश्रांती- झोप
- ◆ ऋतूनुसार पंचकर्म (शोधन उपचार)
- ◆ पुनरुज्जीवित करणाऱ्या औषधी






## वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न

- कोविड -१९ च्या प्रतिबंधासाठी व उपचारासाठी काही पारंपरिक औषधे किंवा उपचारपद्धती आहेत का ?
- कोविड -१९ उपचारासाठी आयुर्वेद व योग यावर आधारित नेशनल क्लीनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल कोणी तयार केला आहे ?
- या प्रोटोकॉल मध्ये समाविष्ट औषधींना निवडण्यामागे काही वैज्ञानिक कारणमीमांसा आहे का ?
- आयुर्वेद मध्ये इम्म्युनिटी/ रोग प्रतिकारशक्ती म्हणजे काय ?
- सुचविण्यात आलेली औषधे निरपायकारक आहेत ना ?
- आयुष काढा प्रतिदिन घेणे यकृतास हानिकारक आहे का?
- प्रोटोकॉल मध्ये वर्णित औषधी रोग प्रतिकारशक्ती वर्धक आहेत ना ?



**GUIDELINES**  
for  
**AYURVEDA**  
PRACTITIONERS  
for  
**COVID 19**



13<sup>th</sup> September, 2020

Government of India  
Ministry of Health & Family Welfare  
Directorate General of Health Services  
(EMR Division)

Post COVID management protocol

**Annexure I**

Immunity promoting AYUSH medicine (to be prescribed only by practitioners permitted under law for prescribing the medicine/therapy under specific stream)

Ayush Kwath (150 ml; 1 cup) daily, Samshamani vati twice a day 500 mg (1 gm per day) or Giloy powder 1-3 grams with luke warm water for 15 days, Ashwagandha 500 mg twice a day (1 gm per day) or Ashwagandha powder 1-3 grams twice daily for 15 days and Amla fruit one daily/Amla powder 1-3 grams once daily.

- Mulethi powder (in case of dry cough) 1- 3 gram with luke warm water twice daily
- Warm Milk with  $\frac{1}{2}$  teaspoonful Haldi in (morning/evening)
- Gargling with turmeric and salt
- Chyawanprash 1 teaspoonful (5 mg) once daily in morning (as per directions from Vaidya)

It is also suggested by the Ministry of AYUSH that the use of **Chyawanprash** in the morning (1 teaspoonful) with luke warm water/milk is highly recommended (under the direction of Registered Ayurveda physician) as in the clinical practice Chyawanprash is believed to be effective in post-recovery period.



MINISTRY OF AYUSH

# कोविड च्या विविध अवस्थांमधील सर्वकष उपचार

## दर्शक संक्षिप्त तक्ता



आयुर्वेदिक उपचार	संक्रमणाची अवस्था				तीव्र लक्षणे	उपशय पुनर्वसन
	अ. आयुर्वेदिक उपचार					
हळद व मिठ मिश्रित पाण्याने गुळण्या करणे	संक्रमण पूर्व काल	अलाक्षणिक	सौम्य लक्षणे	मध्यम लक्षणे	उपचार करू नये , उच्चतर आरोग्य केंद्राकडे रुग्णास पाठवावे	आमलकी गुडूची गोक्खुर ( रसायन चूर्ण )
गुडूची + पिघली चूर्ण	दिवसातून 2 वेळा	दिवसातून 3 वेळा	3-4 वेळा प्रतिदिन	-		
आयुष काढा ( आयुष मार्गदर्शक नियमावलीनुसार)	दिवसातून 2 वेळा	दिवसातून 2 वेळा	दिवसातून 3 वेळा	-		
संशमनी वाटी	दिवसातून 2 वेळा	दिवसातून 2 वेळा	दिवसातून 3 वेळा	-		
सुदर्शन घनवटी	-	-	-	दिवसातून 3 वेळा		
अणू तेल (प्रतिमर्श नस्य) (नाकात थेम्ब टाकणे)	दिवसातून 2 वेळा	-	-	-		
तुलसी, पुदिना व ओवा यांनी युक्त वाफ घेणे	दिवसातून 2 वेळा	दिवसातून 3 वेळा	3-4 वेळा प्रतिदिन			
बिल्वादि गुटिका	-	-				
व्योषादी वटी	-	-	आवश्यकतेनुसार			



# कोविड पश्चात उपद्रव



हृदय

# हृदयाच्या पेशींची हानी , हृदय उपघात

ଫୁଫୁସ

## फुफ्फुस उतींची हानी , फुफ्फुस उपघात

## मेंदू व मज्जा संरक्षा

## वासाचे ज्ञान न होणे

रक्ताच्या गुठळ्यांमुळे उपद्रवरूप पल्मनरी एम्बोलिज्म (फुफ्फुसातील उपद्रव), हृदय विकाराचा झटका, पक्षाधात आकलन शक्ती कमी होणे (उदा. स्मृती व एकाग्रता)

## मानसिक स्वास्थ्य

# चिंता, अवसाद , आघातोत्तर तणावजन्य मानसिक विकार , निष्ठा विकार

मांसपेशी, अरथी,  
संधी व इतर



## कोविड पश्चात उपचार व्यवस्था



- ❖ आयुष काढा- १५० मिली प्रतिदिन
- ❖ संशमनी वाटी- ५०० मिलिग्रॅम दिवसातून २ वेळा
- ❖ अश्वगंधा चूर्ण - १ ते ३ ग्रॅम २ वेळा प्रतिदिन कोमट पाण्यासोबत १५ दिवस घेणे
- ❖ आवळा चूर्ण- १ ते ३ ग्रॅम प्रतिदिन
- ❖ ज्येष्ठमध चूर्ण- १ ते ३ ग्रॅम २ वेळा प्रतिदिन कोमट पाण्यासोबत
- ❖ च्यवनप्राश- १ छोटा चमचा (५ ग्रॅम) दिवसातून १ वेळा

( उपरोक्त सर्व औषधी तज्ज्ञ आयुर्वेद वैद्याच्या सल्ल्यानुसार घ्यावीत . )

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय , महानिदेशक आरोग्यसेवा , भारत सरकार  
मार्गदर्शक सूचना दिनांक १३ सप्टेंबर २०२०



## प्रायः विचारले जाणारे प्रश्न ?



- रोग प्रतिकारशक्ती वाढ करण्यात रसायनाचे काय महत्व आहे ?
- सुचविण्यात आलेली औषधे सुरक्षित आहेत ना ?
- कोविड-१९ संबंधित आयुष मध्ये काही संशोधन झाले आहे का ?
- मंत्रालयाने झालेल्या संशोधनाच्या दर्जाबाबत खात्री केली आहे का?
- मार्गदर्शक सूचित गुडुचीचा अंतर्भाव कशाचे आधारे केला आहे ?
- मार्गदर्शक सूचित अश्वगंधाचा अंतर्भाव कशाचे आधारे केला आहे ?
- प्रतिबंधक उपाययोजकांकरिता आयुष मध्ये मोठ्या प्रमाणावर संशोधन झाले आहे का?



रसायन- रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याचा मार्ग



# गुळूची (टिनोस्पोरा कोरडीफोलिया )



## अश्वगन्धा (विठानिया सॉम्निफेरा)



हरिद्रा (कुरकुमा लोंगा)



## आमलकी (एम्बलीका ऑफिसिनॅलिस)



## शतावरी (ऐसपरागस रसिमोसस)



## द्राक्षा (वायटीस वायनिफेरा)



# आमचे ब्रीद वाक्य - सहानुभूतीपूर्वक आरोग्यसेवा



कोविड हेल्थ  
सेंटर -  
(सी.एच.सी.) -  
ए.आय.आय. ए.



आरोग्य सेवा  
कर्मचारी करिता  
योग

- अडचणरहित प्रवेश प्रक्रिया
- आय.सी.यु. सह सुसज्ज  
४० रुग्णशाखा
- प्रगत आधुनिक नैदानिक  
तंत्रज्ञान सामग्री उपलब्ध
- सौम्य व मध्यम कोविड-१९  
लक्षण युक्त रुग्णांकरिता  
आयुर्वेदाद्वारे सर्वकष
- उपचार योजना  
२४ तास समर्पित वैद्यकीय  
तज्ज्ञ, विशेषज्ञ व  
परावैद्यकीय कर्मचारी  
पथक
- एकही मृत्यू ना होता ७००  
पेक्षा अधिक रुग्णांवर  
उपचार

सर्वकष उपचार  
व्यवस्थापन



# धन्यवाद



सत्यमेव जयते

Ministry of AYUSH